



# राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २७ एप्रिल २०१७.

## ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ३,९०९ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी २७ मे रोजी मतदान

मुंबई, दि. २७: राज्यातील विविध १४ जिल्ह्यांतील ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २ हजार ४४० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ९०९ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी २७ मे २०१७ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा एकूण ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. ५ ते १२ मे २०१७ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निंत्रणाखाली मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत.

नामनिर्देशनपत्रांची १५ मे २०१७ रोजी छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १७ मे २०१७ पर्यंत राहिल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. २७ मे २०१७ रोजी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत मतदान होईल. केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २९ मे २०१७ रोजी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

जिल्हानिहाय सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या: ठाणे- ४, पालघर- २६, नाशिक- ४, अहमदनगर- १, पुणे- २२, सातारा- १०, सोलापूर- ४, सांगली- १, औरंगाबाद- १, नांदेड- २, उस्मानाबाद- १, जालना- २, वाशीम- १ व चंद्रपूर- १. एकूण- ८०.

जिल्हानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या (कंसात रिक्त पदांची संख्या): ठाणे- ९९ (२१२), पालघर- ६६ (१३२), रायगड- ६० (७५), रत्नागिरी- १८७ (२४७), सिंधुदुर्ग- ३८ (६५), नाशिक- २१८ (३४८), जळगाव- ११० (१६२), नंदुरबार- ४९ (६३), पुणे- ३५९ (६०३), सातारा- ४८ (८१), सांगली- १०५ (१७०), कोल्हापूर- ७७ (१००), औरंगाबाद- १०२ (१२०), नांदेड- १०९ (१६०), उस्मानाबाद- ४९ (७४), जालना- ७३ (८६), लातूर- ४५ (५३), अमरावती- ८९ (१०५), यवतमाळ- ११६ (१५०), बुलडाणा- ७२ (८८), नागपूर- ४६ (८४) वर्धा- ६३ (८७), चंद्रपूर- ४६ (८०), भंडारा- ६० (१०३) व गडचिरोली- १५४ (४५१). एकूण- २४४० (३९०९).

0-0-0

(Jagdish More, PRO, SEC)